

- ३) दुय्यम संस्था किंवा इतर संस्था यांच्या भागांमध्ये किंवा त्यांचे मालमत्तेमध्ये किंवा
- ४) रिझर्व्ह बँकेने निर्देशित/मान्यता दिलेल्या कोणत्याही इतर प्रकारामध्ये.
स्पष्टीकरण : बँक म्हणजे बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ नुसार निश्चित केलेल्या बँकींग कंपनी ज्यामध्ये -
- स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा १९५५ नुसार स्थापित झालेली स्टेट बँक ऑफ इंडिया व त्या कायद्यात होणारे वेळोवेळी बदल.
 - स्टेट बँक ऑफ इंडिया (संलग्न बँक) कायदा १९५९ नुसार कोणतीही संलग्न बँक व या कायद्यात होणारे वेळोवेळी बदल.
 - राष्ट्रीयकृत बँक किंवा व्यापारी बँक
 - बँकींग कंपनी (अॅक्झिझिशन अॅण्ड ट्रान्स्फर ऑफ अंडरटेकींग कायदा १९७०) किंवा बँकींग कंपनी (अॅक्झिझिशन अॅण्ड ट्रान्स्फर ऑफ अंडरटेकींग कायदा १९८०) त्यानुसार कोणतीही स्थापित केलेली नवीन बँक व सदर कायद्यात होणारे वेळोवेळी बदल.
 - कोणतीही शेड्युल्ड/आंतरराज्य शेड्युल्ड सहकारी बँक जी मागील तीन वर्षांपासून सतत नफ्यामध्ये आहे व जिचा लेखापरिक्षण वर्ग "अ" आहे.

५८) राखीव निधी :

- १) सहकारी कायदा नियम व पोटनियम यात नमूद केलेल्या रकमेशिवाय राखीव निधीत प्रवेश फी, नाममात्र सभासद फी, भाग वर्ग करण्याची फी, जप्त केलेल्या भागांची रकम, जप्त केलेल्या लाभांशाची रकम व देण्या या रकमा जमा करता येतील.
- २) राखीव निधीची गुंतवणूक कायदा व नियमानुसार करता येईल.
- ३) राखीव निधीची रकम निबंधकाच्या पूर्व परवानगीने व महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० व त्याचे नियम यानुसार कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरू शकेल.

५९) लाभांश :

- १) जाहीर केल्यानुसार लाभांशाची रकम ती ज्या सहकारी वर्षाशी संबंधित असेल त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सदरहू भाग ज्याचे नावाने बँकेचे पुस्तकात असेल त्यास देण्यात येईल.
- २) भागधारकांची रकम जितके महिने असेल त्या प्रमाणात तसेच भागाचे प्रमाणात कटमितीने लाभांश दिला जाईल.
- ३) लाभांशाची रकम बँकेच्या मुख्य कार्यालय व सर्व शाखांमध्ये मिळू शकेल.
- ४) लाभांश जाहीर केल्यानंतर तीन वर्षे न घेतलेल्या लाभांशाची रकम जप्त करून राखीव निधीत जमा केली जाईल.